T: +91 22 6610 7025 E: accounts@satgroup.in www.satgroup.in



SIL/BSE/NSE/2023-24

August 8, 2023

To,

The General Manager,

Department of Corporate Services,

BSE Limited,

P.J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400001

Company Code No.: 511076

To.

The Listing Department.

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G

Bandra Kurla Complex

Bandra (E), Mumbai – 400 051

Trading Symbol: SATINDLTD

<u>Sub: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith scanned copies of Newspaper advertisement of Extract of Standalone and Consolidated Un-audited Financial Results for the quarter and three months ended June 30, 2023, published on August 8, 2023 in the following newspaper:

- 1. The Free Press Journal- English Language
- 2. Navshakti- Marathi Language

You are requested to put the above information on your record.

Thanking you,

Yours faithfully,

FOR SAT INDUSTRIES LIMITED

Alka Premkumar Gupta

Company Secretary M.No: A35442

Encl.: as above

PUBLIC NOTICE

Mauje Navargaon Agriculture and Gram Panchayat Umri (Ba.) Taluka Kinvat District Nanded.

Through this public announcement we inform you that agriculture land at Mauje Navargaon. survey no. 29, 29/1, 29/3 purchase the following agriculture land 1) Shri Rishabh Sharad Nemani and Ritwik Sharad Nemani. A sale deal has been made at Mumbai. Agriculture Land deal details is as follows:

1) Fatema Mohd. Mustafa Survey No. 29 Area 3 Hectare 77 R 2) Arif Tarmohammad Chachani and Hafizabanu Mohammad Zakir Survey no. 29/1 Area 2 Hectare 00 R

3) Zarinabano Ali Mohd. Fazlani Survey No. 29/3 Area 5 Hectare 77 R has entered into a transaction with the above mentioned persons. If anyone has any objections regarding the persons who have made this public announcement, they should contact the following telephone number within 14 days from the date of publication of the public

Contact: 9821452810



BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s. Golden Construction Company, the owner of the land bearing Survey No. 300/17(part) corresponding to C.T.S. No. 5642(part) of village Kolekalyan has come forward for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), more particularly described in the schedule hereunder written which is affected by existing R.G. as per sanctioned Development Plan 2034 of 'H/East' Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right Certificates as per the provision of regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034.

Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:-400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes

If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the BMC.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (TDR/WSI/HE-0692)

All that pieces or parcels of vacant land or grounds situate, lying and bearing Survey No. 300/17(part) corresponding to C.T.S. No. 5642(part) of village Kolekalyan in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 131.00 sq. mtrs. or thereabouts, affected by existing R. G. in sanctioned Development Plan 2034 of 'H/East' Municipal Ward and bounded as follows:-

On or towards the East by : C.T.S. No. 5642(part) of village

On or towards the West by : C.T.S. Nos. 5643/C

and 5648 of village Kolekalvan

On or towards the South by C.T.S. Nos. 5614/Aand

5614/B of village Kolekalyan

On or towards the North by : C.T.S. Nos. 5643/B and 5643/C of village

Kolekalyan

Dated this 07th day of August, 2023

Sd/ (Shri Sunil Sonawane) **Advocate & Law Officer** For Brihanmumbai Municipal PRO/1200/ADV/2023-24 Corporation Let's together and make Mumbai Malaria free

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mrs.Geeta Prakash Wariaand Mr. Prakash H. Waria were the original owners of Flat No.1204, 12th floor, 'A' Wing, Building known as RAJ HORIZON in Raj Horizon A & B Wing Co-op. Hsg. Soc. Ltd., Nr. Aakashnidhi Bldg. Ramdev Park, Mira Road (East), Dist Thane 401 107i.e. 'the said flat'. The said Mr Prakash H. Waria expired intestate or 23/9/2018 and his undivided share in the said flat has devolved upon his legal heirs viz. Mrs.Geeta P. Waria, Mrs.Poonam Kiran Janjrukia and Mr.Sumit Prakash Waria. As such, our clients i.e. Mrs.Geeta P. Waria, Mrs.Poonam Kiran Janjrukia and Mr.Sumit Prakash Waria are legally seized, possessed and absolutely entitled to the said flat.

All persons claiming any interest in the said flat or any part thereof by way of sale, gift ease inheritance, exchange, mortgage charge lien trust possession easement attachment or otherwise how-so-ever, are hereby required to make the same known to the undersigned at our office as mentioned nereunder within 14 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said property. SANTOSH R. SHETTY & ASSOCIATES

> 705/A, Bonanza, Sahar Plaza A.K. Marg, J.B. Nagai Andheri (E), Mumbai 400059.

Advocates

ISHWARSHAKTI HOLDING & TRADERS LIMITED

CIN: L51100MH1983PLC030782
Regd. Office: Seksaria Chambers, 5th floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 001.
Statement of Standalone Unaudited Financial Results for the First Quarter Ended 30th June, 2023

Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30-06-2023	30-06-2022	31-03-2023
No.		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	3,341.98	1,334.93	12,253.94
2	Net Profit / (Loss) for the Period			
	(before Tax and Extraordinary items)	2,285.46	(1,291.51)	(1,118.16)
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax			
	(after Extraordinary items)	2,285.46	(1291.51)	(1,118.16)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax	1,895.39	(1,291.27)	(1,119.74)
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit for the period (after tax) and other			
	Comprehensive Income (after tax)]	2,372.37	(854.19)	(18,154.12)
6	Paid-up equity share capital (Face value of '10/- each)	14,400.00	14,400.00	14,400.00
7	Reserves excluding revaluation reserves	-	-	132,603.59
	(as shown in the Audited Balance Sheet of previous year)			
8	Earnings per share (of '10/- each) (not annualised)			
	Basic & diluted	1.32	(0.90)	(0.78)

Notes:

the First Quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results of the Company are posted on Company's website (www.ishwarshakti.com) and on the Stock Exchange websit (www.bseindia.com) where the Company's shares are listed.

The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in the meeting held on August 7, 2023. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognis accounting practices and policies to the extent applicable

Geeta Seksaria Managing Director (DIN:06960055) Place : Mumbai Date : 7th August, 2023

For Ishwarshakti Holding & Traders Limite

SAT INDUSTRIES LIMITED

Regd Office: 121, B - Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400021; Phone: 022-66107025 E-mail: corporate@satgroup.in; Website: www.satgroup.in; CIN - L25199MH1984PLC034632 Extract of the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter Ended 30th June, 2023

						(R	s. in Lakns)
Sr.	Particulars	Standalon		Э		Consolidat	ed
		Quarte	Quarter Ended		Quarter Ended		Year Ended
		Unau	dited	Audited	Una	udited	Audited
No.		30-06-2023	30-06-2022	31-03-2023	30-06-2023	30-06-2022	31-03-2023
1	Total Income from Operations	9421.70	2143.65	11362.60	20365.81	11854.48	48178.15
2	Net Profit for the period (before						
	Tax, Exceptional and/or						
	Extraordinary items)	7359.41	119.86	884.42	9024.55	1453.12	5630.12
3	Net Profit for the period before						
	tax (after Exceptional and/or						
	Extraordinary items)	7359.41	119.86	884.42	9024.55	1453.12	5829.59
4	Net Profit for the period after tax						
	(after Exceptional and/or						
l_	Extraordinary items)	5761.65	69.44	743.36	7034.16	1094.57	4505.88
5	Total Comprehensive Income						
	for the period [Comprising						
	Profit for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	5762.74	73.98	750.22	7031.15	1199.56	4746.36
6	Equity Share Capital	2261.70	2261.70	2261.70	2261.70	2261.70	2261.70
7	Reserves (excluding Revaluation	2201.70	2201.70	2201.70	2201.70	2201.70	2201.70
'	Reserve) as shown in the						
	Audited Balance Sheet of the						
	previous year			9758.39			28490.18
8	Earnings Per Share			0.30.00			20.00.10
١	(of Rs. 2/- each) (for continuing						
	and discontinued operations)						
	Basic	5.09	0.06	0.66	6.22	0.97	3.98
	Diluted	5.09	0.06	0.66	6.22	0.97	3.98

lotes

21

The above information is an extract of the detailed format of unaudited results for the quarter ended on June 30 2023 filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited standalon and consolidated financial results for the first quarter ended June 30, 2023 are available on the Compan website i.e www.satgroup.in and the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com

By Order of the Board of Directors of SAT Industries Limited

Date : 07-08-2023

Whole-Time Director (DIN: 00049544)



SPICE ISLANDS APPARELS LTD.

(Govt. Recognised Export House)
Regd.Office: Unit 3043-3048, 3rd Floor, Bhandup Industrial Estate Pannalal Silk Mills Compd,
L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai-400078
Admin. Office: 125-A, Mittal Towers, 12rd Floor, A-Wing, 210 Nariman Point, Mumbai-400021.India.
□ Phone: +91-22-6740 0800, 2282 3128 □ Fax: +91 (22) 2282 6167
□ Website: www.spiceislandsappareIslimited.in □ CIN: L17121MH1988PLC050197

Statement of Unaudited Financial Results For the Quarter Ended June 30, 2023 Prepared in compliance with the Indian Accounting Standards(Ind-AS)

	r roparoa in compilance mai die maian A			nuo(mu /		n Lakhs)
			Quarter	Ended	Year E	nded
SR NO	PARTICULARS	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2022	31.03.2023
NU		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited
1	Income					
	Revenue from operations	19.67	18.68	2.00	267.64	85.88
	Other Income	1.20	7.72	3.91	11.11	22.08
		20.88	26.40	5.91	278.75	107.96
2	Expenses					
	Cost of materials consumed	0.00	0.77	1.75	161.45	48.96
	Purchase of stock in trade					
ı	Change in inventories of finished goods, stock in trade	0.00	0.00	0.00	2.80	-
	Employee benefit expenses	0.75	1.26	0.78	19.61	3.80
	Finance costs		4.09	1.08	7.95	6.00
	Depreciation and amortisation		0.64	1.09	14.50	4.28
	Other Expenses	12.70	19.69	8.94	202.73	55.18
	Total Expenses	15.87	26.45	13.64	409.04	118.22
	Profit/(Loss) before exceptional items and Tax	5.00	(0.05)	(7.73)	(130.29)	(10.25)
	Exceptional Items-Others Gain/(Loss)	-	-	-	-	-
	Profit/(Loss) before Tax	5.00	(0.05)	(7.73)	(130.29)	(10.24)
	Tax Expenses		1.98		1.36	1.98
	Deffered Taxes asset/(liability)	-	-	-	-	-
	Profit/(Loss) for the period from Continuing operations	5.00	(2.02)	(7.73)	(131.65)	(12.23)
	Other Comprehensive Income(net of income tax)					
	A Items that will not be reclassified to profit or loss		1.81		2.49	1.81
	B Items that will be reclassified to profit or loss.					
	Total other Comprehensive Income	-	1.81	-	2.49	1.81
	Total Comprehensive Income for the period	5.00	(0.21)	(7.73)	, ,	(10.42)
	Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10 per share)	430.00	430.00	430.00	430.00	430.00
	Earnings per share (Equity shares ,par value Rs.10/- each)					
	Basic	0.12	-	(0.18)	(3.06)	(0.24)
	Diluted	0.12	-	(0.18)	(3.06)	(0.24)
	(Below notes are integral part of financials)	1				

- Notes to the Statement of Un-Audited Financial results for the quarter and year ended June 30, 2023: The results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards)Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and po
- extent applicable. The above financial results have been reviewed by the Audit Committee of the board and subsequently approved by the Board Of Directors at its respective meetings held on 7th August, 2023. The results have been reviewed by the Statutory Auditor of the Company.
- Spice Islands Apparels Limited (the Company) operates in a single business segments, of sale of garments. As such no further disclosures are required
- Previous period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary to conform to the pres The company has undertaken several cost cutting measures, to further cut down expenses and reduce losses Company believes that it will be able to recover from losses in the next succeeding years once the market stabilises Accordingly, the accompanying Company's financial statements have been prepared assuming that the Company will continue as a going concern which contemplates the realization of assets and the settlement of liabilities in the normal

course of business.. Accordingly, the financial statement has been prepared on a going concern basis For and on behalf of Board of Directors of Spice Islands Apparels Ltd.

Umesh Katre Date: 07th August, 2023 (Chairman & Director) (Din: 00196300)



Praxis Home Retail Limited

CIN: L52100MH2011PLC212866

Regd. Office: iThink Techno campus, Jolly Board Tower-D, Ground Floor, Kanjurmarg (East), Mumbai- 400042. (T)- 022-6882 4900; (F)- 022-6882 4801; Website: www.praxisretail.in; E-mail: investorrelations@praxisretail.

Extracts of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended June 30, 2023

		(RS.III Lakiis)					
Sr. No.	Particulars	Quarter	Quarter ended				
		30/06/2023	30/06/2022	31/03/2023			
		Unaudited	Unaudited	Audited			
1.	Total Income from Operations	5,033.55	10,355.89	38,604.55			
2.	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(1,985.99)	(1,368.66)	(5,211.67)			
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,985.99)	(439.43)	(2,101.39)			
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,985.99)	(439.43)	(2,101.39)			
5.	Total Comprehensive Income for the period [comprising Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,990.99)	(439.43)	(2,163.09)			
6.	Equity Share Capital (Face Value ₹ 5/- per share)	6,247.78	3,765.41	3,783.51			
7.	Earnings Per Share (Face Value ₹ 5/- per Share); Basic and Diluted (₹):	(2.45)	(0.56)	(2.68)			
No	tes:						

- 1. The above financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.
- The Company in its Letter of Offer dated May 26, 2023 offered 4,91,85,572 Equity shares by way of rights issue at a face value of $\bar{\tau}$ 5 each and a price of $\bar{\tau}$ 10 per equity share (including a premium of $\bar{\tau}$ 5 per equity share). The issue opened on June 6, 2023 and closed on June 14, 2023. The Company allotted 4,91,85,572 equity shares of face value of ₹5 each on the basis of allotment approved by Committee of Directors of the Board of Directors of the Company on June 22, 2023, aggregating to ₹ 4,918.55 Lakhs including Securities Premium of ₹ 2,459.28 Lakhs. As on June 30, 2023, the net proceeds remains fully unutilised towards the stated objectives of repayment of outstanding trade payables and general corporate purposes.
- Pursuant to the Shareholders' approval in the Extraordinary General Meeting on July 22, 2023, the Company on August 3, 2023 issued and allotted 4,00,00,000 Equity Share Warrants of ₹ 16 each Warrant to the Specified Investors - 1) Mr. Mathew Cyriac (3,96,00,000 Warrants) & 2) Mr Naveen Jain (4,00,000 Warrants), on preferential allotment basis, on receipt of 25% (₹ 1,600 lakhs) of the total consideration price (₹ 6,400 lakhs) for the Equity Share Warrants. The Warrants shall be converted into equity shares at a conversion price of ₹ 16 per equity share on receipt of the remaining consideration of 75% within a period of 18 months from the date of allotment of Warrants.
- The financial results will be available on the website of the company "www.praxisretail.in" and on the websites o BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com)

For PRAXIS HOME RETAIL LIMITED

Place: Mumbai Date : August 7, 2023

Sd/-Mahesh Shah **Managing Director**



Nashik Municipal Corporation, **Information & Technology Department**

E-Tender Notice No.4 (2023-24)

Name of Work:- Appointment of Agency to Provide Technical Expert for Maintenance & Updation of Various Computerized Softwares of NMC for 2 Years.

Estimate Amt- 21,06,317/-Interested tender holders should visit the website nttps://mahatenders.gov.in for detailed information.

जनसंपर्क/जा.क्र/१७६ दि.७/८/२०२३

सर्व नागरिकांनी पाणी

Deputy Commissioner Information and Technology Dept.



PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

(CIN:L29253MH2009PLC193352)

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai 400 706, Maharashtra, India;

Tel: +91 22 6919 9999; Website: www.parasdefence.com; Email Id: cs@parasdefence.com Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023

(Rs. in Lakhs, except per equity share data)									
	Particulars		Standa	alone		Consolidated			
			Quarter Ended March 31, 2023		Year Ended March 31, 2023		Quarter Ended March 31, 2023		
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1 Tota	al Income from Operations	4,472	5,805	4,148	21,428	4,832	6,510	4,076	22,243
	Profit for the period/ year fore tax and Exceptional items)	817	977	1,007	4,672	783	1,287	937	4,685
	Profit for the period/ year before (after Exceptional items)	817	977	1,007	4,672	783	1,287	937	4,685
	Profit for the period/ year after (after Exceptional items)	620	886	753	3,593	581	1,184	681	3,595
perio	al Comprehensive Income for the iod/ year [Comprising Profit for period/ year (after tax) and Other mprehensive Income (after tax)]**	619	881	753	3,587	580	1,179	682	3,595
6 Equi	uity Share Capital	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900
Res	er Equity (excluding Revaluation serve as shown in the Audited ance Sheet)				33,230				33,242
8 Earr	nings Per Share (of Rs.10/- each)								
(a) B	Basic (Not Annualised)*	1.59*	2.27*	1.93*	9.21	1.54*	2.76*	1.81*	9.25
(b) D	Diluted (Not Annualised)*	1.59*	2.27*	1.93*	9.21	1.54*	2.76*	1.81*	9.25

Notes:

Place: Navi Mumbai

Date: August 07, 2023

- a) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Result of the Quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges or August 07, 2023 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforementioned Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website (www.parasdefence.com) b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 07, 2023. The Statutory Auditors of the
- Company have carried out a Limited Review of the above results.

Whole-Time Director DIN: 01087912



Extracts of Statement of Consolidated Financial Results

for the quarter ended 30 June, 2023

(₹ in crore)

Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
	30 June, 2023	31 March, 2023	30 June, 2022	31 March, 2023
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1. Revenue from continuing operations	4,218	4,407	3,995	16,789
2. Profit from continuing operations before share of profit/				
(loss) of joint ventures and associate and tax	740	673	768	2,742
3. Profit from continuing operations before tax	749	686	797	2,740
4. Profit from continuing operations after tax	578	694	641	2,452
5. Profit/(loss) from discontinued operations after tax	9	(2)	(4)	(18)
6. Profit for the period (4 + 5)	587	692	637	2,434
7. Total comprehensive income for the period	1,507	409	(188)	1,903
8. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255
9. Other equity and Non-controlling interests				20,387
10. Earnings per share				
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	20.53*	27.91*	23.28*	91.66
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	0.35*	(0.08)*	(0.16)*	(0.71)
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in ₹	20.88*	27.83*	23.12*	90.95
* Not annualised				

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter ended 30 June, 2023

				(K III Crore)
Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
	30 June, 2023	31 March, 2023	30 June, 2022	31 March, 2023
1. Revenue from operations	1,135	1,302	1,225	4,930
2. Profit before tax	406	249	495	1,265
3. Profit after tax	328	213	381	1,027
4. Total comprehensive income for the period	1,133	(21)	(484)	968
5. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255
6. Other equity				15,737
7. Earnings per share				
- Basic and Diluted in ₹	12.88*	8.35*	14.96*	40.31
* Not annualised				

Place: Mumbai

- 1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the guarter ended 30 June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter ended 30 June, 2023 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.tatachemicals.com).
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 7 August, 2023.

For and on behalf of the Board of TATA CHEMICALS LIMITED

Managing Director and CEO

R. Mukundan

Date: 7 August, 2023 TATA CHEMICALS LIMITED

Regd. Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001. Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com

CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

For Paras Defence and Space Technologies Limited Shilpa Mahajan

संचालव ३ रा माळा. बंगाल केमिकल्स ५०२, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५

जाहीर सूचना

सूचना याद्वारे जनतेला देण्यात येत आहे की श्रीम. हर्षा ईलेश झवेरी आणि श्री. ईलेश भोगीलाल झवेरी, सर्वोदय पार्श्वनाथ नगर, नाहर रोड, मुलुंड (पश्चिम) येथे स्थित **सुविधा** श्रेयस सीएचएस लि. च्या "सुवधी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील बिल्डि. g_{n} . -9. g_{n} 0 मजल्यावरील फ्लॅट g_{n} ६०३ चे मालक यांचे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र क्र. ४६, विभिन्न क्र. १०१ ते १०५ धारक असलेले हरवले /गहाळ झाले आहे.

सदर सभासदांनी प्रतिलिपी/नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. वर नमूद केलेल्या शेअर प्रमाणपत्रामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही हक, नामाधिकार, स्वारस्य असण्याचा किंवा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, सर्वोदय पार्श्वनाथ नगर, नाह्र रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई - ४०० ०८० येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या सुविधा श्रेयस सीएचएस लिमिटेडच्या सचिवांना ह्या सुचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांच्या कालावधीत त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्याच्या आवश्यक सहाय्यक पुराव्यासह कळवावे. सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास, सोसायटी त्या सभासदांना प्रतिलिपी/नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि त्यानंतर आलेल्या कोणत्याही दाव्यांचा किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.

सही / -सचिव सुविधा श्रेयस सीएचएस लि. दिनांक : ०८.०८.२०२३

जाहीर सूचना तमाम जनतेला याद्वारे सचना देण्यात येत आहे की, आम्ही **(१) श्री. विपुल एम वासोया**, (२) श्रीम. मिता वाय सालियन, (३)

. श्री. प्रशांत विठ्रलभाई पटेल आणि (४) श्रीमती. हेमाली गॅब्रिएल नोरोन्हा यांच्या नामाधिकाराची चौकशी करत आहोत. त्यांचा पत्ता 'कानू कुंज', पटेल इस्टेट रोड, युनिकेम लॅबोरेटरीज समोर, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई ४०० १०२ (**"मालक")**, विशेषत: खाली दिलेल्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मिळकतीसाठी (**"मिळकत"**) वैयक्तिक, कंपनी, बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था. एक फर्म, व्यक्तींची संघटना किंवा व्यक्तींची एक संस्था, ज्यांचा समावेश असो किंवा नसो, कर्जदार आणि/किंवा कर्जदार ज्यांना कोणताही आक्षेप किंवा कोणताही दावा असेल, अधिकार, नामाधिकार आणि/किंवा विक्रीच्या मार्गाने व्याज, विक्रीचा करार, सामंजस्य करार, वाटप पत्र, विनिमय, विकास, हस्तांतरण, भेट, गहाण, तारण, शुल्क, धारणाधिकार, भाडेपट्टी, भाडेकरार, ट्रस्ट, देखभाल, उत्तराधिकार, वारसा, ताबा, सोडणे. त्याग. संलग्नक. परवाना किंवा कोणतेही दायित्व किंवा वचनबद्धता किंवा अन्यथा कोणत्याही कराराद्वारे. कत्य दस्तऐवज, लेखन, वाहतूक, योजना, मृत्युपत्रीत दान, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्था, समझोता, खटला, हुकूम किंवा न्यायालयीन आदेश, किंवा कोणत्याही करार किंवा करार किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारचे किंवा कोणत्याही स्वरूपाचे आणि/किंवा विकास अधिकार आणि/किंवा सदर मिळकतीशी संबंधित कोणत्याही ருருயுவு க்கு திதிவரச் அழகர किंवा त्याचा कोणताही भाग किंवा भाग भसतील तर **उनाडकट अंड क., ४०७** रुस्तमजी संगम, एस. व्ही. रोड.

सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४

या पत्त्यावर, त्याच्या समर्थनार्थ नोटरीकत

कागदोपत्री पुराव्यासह, अधोस्वाक्षरीकाराल

ही सूचना प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १४

(चौदा) दिवसांचा कालावधी कळविणे

आवश्यक आहे, कसूर केल्यास असे गृहित

धरले जाईल की कोणतेही वैध अधिकार

दावे, आक्षेप आणि इत्यादी अस्तित्वात

नाहीत आणि असे सर्व अधिकार, हरकती, टाठो आणि इ. जर असतील तर. असतील तर

ते माफ केलेले, सोडलेले आणि सर्व हेतू

आणि हेतूंसाठी बंधनकारक नाही असे मानले

जाईल.

वर संदर्भित परिशिष्ट सर्वे नं.७ हिस्सा १ (भाग) हक्काच्या नोंदीनुसार ११/२ गुंठे आणि सर्व्हे क्र.७ हिसा क्र. २(भाग) ७३/४ गुंठे मोजमाप असलेला जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग, गाव बांदिवली, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सीटीएस क्र. २४६ आणि २४६/१ ते २४६/१०, एकूण मोजमापित ९७३.१० चौ. मीटर्स किंवा त्याच्या आसपासच्या इमारतीसह "कानु कुंज" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीसह पाडल्यापासून) जे अंशतः भाडेकरूंनी आणि अंशतः मालकांच्या ताब्यात होते, आणि ते पटेल इस्टेट रोड, जोगेश्वरी[°] (पश्चिम), मुंबई ४०० १०२, नोंदणी जिल्हा आणि मंबई उपनगरातील उप-जिल्ह्यातील ग्रेटर बॉम्बे येथे वसलेले आहे आणि खालीलप्रमाणे सीमाबद्ध: उत्तरेकडे किंवा त्या दिशेने : अंशत:

प्लॉट क्रमांक ३२ द्वारे सर्व्हे क्र. ७ (भाग): दक्षिणेकडे किंवा त्या दिशेने: अंशत चतुर्भुज व्ही दवे यांच्या मिळकतीदारे आणि अंशतः बायरामजी जीजीभॉय यांच्या मिळकतीद्वारे आणि अंशतः जे. जाओ बंटिसच्या मिळकतीद्वारे;

पूर्वेकडे किंवा त्या दिशेने: सर्व्हे क्र. ७ (भाग)असलेल्या इस्टेटच्या प्लॉट क्र. ३४ द्वारे: आणि

पश्चिमेकडे त्या दिशेने: सर्व्हे क्र. ७ (भाग) असलेल्या इस्टेटच्या प्लॉट क्र. २९ द्वारे;

लॉ ऑफिसेस

दिनांक: ०८-०८-२०२३ ठिकाण: मुंबई मंथन उनाडकट उनाडकट आणि कं.

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

एआरएम ॥ शाखा , मुबड़ ३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मुर्झबान स्ट्रीट, मुंबई-४०० ००१. • द्र. : (०२२) २२६५११२८/२९ • ई-मेल : cb6289@canarabank.com

विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. . सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा बँकच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **सांकेतिक कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्य खालील स्थावर मिळकती, **कर्जदार मे. एस बी इंटरनॅशनल,** येथे ४१/४३, सयेद मुकरी स्ट्रीट, काथा बाजार, मुंबई ४०० ००९ श्री. बाविक एस ठक्कर आणि हमीदार श्री. शशिकांत ओ ठक्कर आणि सौ. भूमी बी ठक्कर यांच्याकडून कॅनरा बेंकेच्या एआरएम ॥ शाखेला रु. ४६,८४,८५,०३५.२४/– (३१.०१.२०२३ रोजीस अधिक पुढील व्याज आणि ०१.०२.२०२३ पासून प्रभार) च्या वसुलीसाठी २८.०८.२०२३ रोजी **'जसे आहे जेथे** आहे' आणि 'जसे आहे जे आहे' तत्त्वाने विकल्या जातील.

अ.	मिळकतीचे वर्णन	राखीव	इसारा अनामत
क्र.		किंमत	रक्कम
٤.	श्री. शशिकांत ओ. ठकार यांच्या नावे फ्लॅट क्र. ५३९०, ३रा मजला, इमारत क्र. १९५, धरम भास्कर, पंत नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई ४०००७५. २ बीएचके सह बिल्ट अप क्षेत्र 5४४ चौ फ. चटई क्षेत्र ५३७ चौ फ.	रु. ८३,४६,०००/−	रु. ८,३४,६००∕-

इसारा अनामत रक्कम २५.०८.२०२३ रोजी किंवा त्यापर्वी सायं. ५.०० पर्यंत जमा करावी . इअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादारास २५.०८.२०२३ **रोजीस किंवा पूर्वी सायं.** ५.०० **पर्यंत** सादर करावेत.

बँकेकडे कागद्पत्र जमा करण्याची तारीख २५.०८.२०२३ **रोजीस सायं.** ५.०० पर्यंत विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये परविण्यात आलेल्या लिंक **'ई-ऑक्शन'** चा संदर्भ घ्यावा किंवा **श्री. परितोष कुमार, मुख्य व्यवस्थापक** कॅनरा बँक, एआरएम−॥ ब्रांच, मुंबई (दू. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ८८२८३२८२९७) किंवा श्री. सुमित कुमार, (मो. क्र. ९३४५३३२३२३) इमेल आयडी : cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा परवठादार **मे. सी १ इंडिया प्रा**. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन

दिनांक: ०७.०८.२०२३ प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम-॥ शाख

१२२०१५, श्री. हरेश गोवडा, मोबा. क्र. ९५९४५९७५५५ (संपर्क क्र. +९१ १२४ ४३०२०२०/ २१/

२२/ २३/ २४, support@bankeauctions.com; hereesh.gowda@c1india.com येथे संपर्क

सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १२१, बी विंग, मित्तल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. फोन : ०२२-६६१०७०२५ ाष्ट्रवाहुवा जावारावा - २२२५ वा त्या, तारावा वाबर, वाचायावा वाच

(रु. लाखात)

٠		one a					
娕.	तपशील	संपलेर्ल	तिमाही	संपलेले वर्ष संपलेली तिमाही			संपलेले वर्ष
		अलेखा	अलेखापरिक्षित		अलेखा	लेखापरिक्षित	
		30-06-7073	30-06-7077	39-03-9093	३०-०६-२०२३	30-06-7077	38-03-202
۶	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	९४२१.७०	२१४३.६५	११३६२.६०	२०३६५.८१	११८५४.४८	४८१७८.१५
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर,						
	अपवादात्मक आणि/किंवा						
	अनन्यसाधारण बाबीपूर्व)	७३५९.४१	११९.८६	68.83	९०२४.५५	१४५३.१२	५६३०.१२
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा						
	(अपवादात्मक आणि/किंवा						
	अनन्यसाधारण बाबीपश्चात)	७३५९.४१	११९.८६	८८४.४२	९०२४.५५	१४५३.१२	५८२९.५९
γ	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा						
	(अपवादात्मक आणि/किंवा						
	अनन्यसाधारण बाबीपश्चात)	५७६१.६५	६९.४४	७४३.३६	७०३४.१६	१०९४.५७	४५०५.८८
ų	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न						
	(कालावधीकरिता नफा (करपश्चात)						
	आणि इतर व्यापक उत्पन्न (करपश्चात)						
	समाविष्ट)	५७६२.७४	७३.९८	७५०.२२	७०३१.१५	११९९.५६	४७४६.३६
ξ	समभाग भांडवल	२२६१.७०	२२६१.७०	२२६१.७०	२२६१.७०	२२६१.७०	२२६१.७०
9	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)						
	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात						
	दर्शविल्यानुसार			९७५८.३९			२८४९०.१८
6	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी २/- च्या)						
	(अखंडित आणि खंडित						
	परिचालनाकरिता)						
	मूलभूत	4.09	०.०६	०.६६	६.२२	0.99	३.९८
	सौम्यिकृत	५.०९	०.०६	०.६६	६.२२	0.90	३.९८

वरील माहिती सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेड आणि एनएसई लिमिटेडकडे दाखल केलेल्या जून ३०, २०२३ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा उतारा आहे. ३० जून, २०२३ रोजी संपलेली पहिली तिमाहीसाठी अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीचे संकेतस्थर www.satgroup.in आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. सॅट इंडस्टीज लिमिटेडच्य

-हरिकांत तुरगालिय ठिकाण : मुंबई पूर्ण-वेळ संचालक (डीआयएन : ०००४९५४४)

The spirit of Mumbai is now 94 years old!

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेड

सीआयएन : एल५११००एमएच१९८३पीएलसी०३०७८२ नों. कार्यालय: सेक्सरीया चेंबर्स, ५ वा मजला, १३९, निगन्दास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. ३० जून, २०२३ रोजी संपलेली पहिली तिमाहीकरिता अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
弱 .	तपशील	30-08-7073	३०−०६−२०२२	39-03-7073
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	३,३४१.९८	१,३३४.९३	१२,२५३.९४
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अनन्य साधारण			
	बार्बीपूर्व)	२,२८५.४६	(१,२९१.५१)	(१,११८.१६)
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबी			
	पश्चात)	२,२८५.४६	(१२९१.५१)	(१,११८.१६)
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबी			
	पश्चात)	१,८९५.३९	(१,२९१.२७)	(१,११९.७४)
4	कालावधीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा			
	(करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	२,३७२.३७	(८५४.१९)	(१८,१५४.१२)
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	१४,४००.००	१४,४००.००	१४,४००.००
હ	पुर्नमूल्यांकीत राखीव वगळून राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित	-	-	१३२,६०३.५९
	ताळेबंदात दर्शविल्यानुसार)			
6	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अवार्षिकीकृत)			
	– मूलभूत आणि सौम्यिकृत	१.३२	(0.90)	(১৬.৩)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्लुयेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्य ३० जुन, २०२३ रोजी संपलली तिमाहीकरिता कंपनीच्या अलिस लेखापरक्षित वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे कंपनीच्या संपलेली पहिली तिमाही निष्कर्षाचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट (www.ishwarshakti.com) वर आणि कंपनीचे शेअर्स सूचीबट्ट

असलेल्या स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर प्रदर्शित कप्ण्यात आले आहेत. वित्तीय निष्कर्ष ऑगस्ट ७, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकांऊटिंग स्टॅण्डर्डस (इंड एएस) आणि प्रयोज्य असेल त्याप्रमाणे अन्य मान्यताप्राप्त लेखापद्धती आणि धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत.

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेडकरित

(रक्कम हजारामध्ये, प्रतीशेअर प्राप्ती वगळून)

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०६९६००५५

८ वैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

ROSARB Branch Nashik

Udyog Bhavan, 1st Floor, MIDC Satpur, Near ITI Signal, Nashik 422007 Tel: +91 253 2970592 | Email: sarnas@bankofbaroda.co.in

DEMAND NOTICE

ROSARB/NASHIK/JULY/2023-24/111 NOTICE TO BORROWER (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

M/s Vimal Sales Agency

201, Shakti Tower, Tilak Road, Malegaon, Maharashtra-423203 Mrs.Vimalbai Bapu Kadam

Plot No-21, Sr No-2/1A/1, Vithhal Nagar, Soygaon, Malegaon, Maharashtra-423203

Re: Credit facilities with our "Malegaon Branch" 1. We refer to our sanction letter No BOB/ADV/Dated 02/06/2017 conveying sanction of credit facility along with the terms of sanction. Pursuant to the said sanction you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding dues in loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Type of Loan, Purpose, Account Number, Loan Amount (Limit)	Ledger Balance as 17.07.2023 including interest up to 17.07.2023 (1)	from 31.03.2019 up to 17.07.2023	31.03.2019 to	Penal Interest from 31.03.2019 to 17.07.2023 (4)	amount as 17.07.2023	Rate of interest (%)	
CASH CREDIT 04720400000263	1,23,26,981.25	0	4,50,596.70	60,50,183.00	1,88,27,760.95		S.NO- 152 PLOT NO -31, Area=464.68 Sq.Mtrs situated at Malegaon, Nashik-Maharashtra-423203 Bounded by- East- Road, West- Road, North- Plot No 30, South- Plot No 32

(For mortgage of property it may be stated that Mortgage of property located at Malegaon Dist. Nashik)

मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड

कॉर्पोरेट कोर्यालय: २ रॉ मजला, कॅपिटल सायबरस्पैस सेक्टर-५९, गुरूग्राम, हरयाणा १२०११

३० जन. २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अलेखापरिक्षित

१,२८,४९९

30,389

२४,००८

२३,९५१

90.887

९६,९६३

(अवार्षिक

अलेखापरिक्षित

48.388

१६,०९८

१२,६०६

१२,६०६

सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर

केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० जून

२०२३ रोजी सेंपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांचे (एकत्रित आणि अलिप्त) संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईट

(www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.maxhealthcare.in वर

३० जून, २०२३ रोजी संपलेले तिमाहीसाठी वरील वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) ३० जून, २०२३ रोजी रिक्स ॲण्ड मॅनेजमेंट

कमिटीद्वारे रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये पुनर्विलोकीत केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले. कंपनीचे वैधानिक

लेखापरिक्षका डिलॉइट हास्किन्स ॲण्ड सेल्स यांनी देखिल पुनर्विलोकित केले ज्यांनी सुधारणा नसलेला पुनर्विलोकन अहवाल जारी केला

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वित्तिय वर्ष दरम्यान साकेत सीटी हॉस्पिटल्स लिमिटेड (''एससीएचएल'') कंपनीचे एक पूर्णपणे मालकीचे

उपकंपनीच्या भागधारकांद्रारे मंजरित स्वैच्छिक परिसमापनाच्या योजनेला अनुसरून नियक्त केलेल्या परिसमापकांनी एक चाल संख्या या

तत्त्वावर कंपनीकडे एससीएलच्या संपूर्ण व्यवसायिक कार्य सुपूर्द केला. सदर इंड एएस १०३ ''बिझनेस कॉम्बीनेशन्स ऑफ एन्टायटीज अंडर

कॉमन कंटोल" च्या जोडपत्र सी लो अनुसरून हितसंबंध एकत्रिकरणाच्या पद्धतीने लेखापरिक्षित केला आहे आणि त्यानुसार मागील

कालावधीसाठी अलिप्त वित्रिय विवरणाच्या तौलानिक वित्तिय माहिती प्रकाशित कालावधीच्या सुरूवातीपासून अशा व्यवसाय

2.86

2.80

नोंदणीकृत कार्यालयः ४०१, ४था मजला, मॅन एक्सेलेन्झा, एस. व्ही. रोड,

विलेपार्ले (पश्चिम), मुंबई- ४०००५६, महाराष्ट्र दु.: +९१-२२ २६१०१०३५,

নিব: secretarial@maxhealthcare.com, investors@maxhealthcare.cor

सीआयएन: यु७२२००एमएच२००१पीएलसी३२२८५४

तपशील

कालावधी / वर्षासाठी नफा / (कर आणि

कालावधी / वर्षासाठी नफा / (कर आणि

कालावधी/ वर्षासाठी नफा /(तोटा) (कर

कालावधी/वर्षासाठी एकूण सर्व समावेशक

भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य

प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)

कंपनीची महत्वाची अलिप्त वित्तीय माहिती खालील प्रमाणे:-

वेबसाईटः www.maxhealthcare.in

प्रवर्तनातून उत्पन्न

उत्पन्न

रु. १० प्रती शेअर

मुलभूत- रु. मध्ये

सौम्यिकत - रु. मध्ये

इतर इक्विटी

ए प्रवर्तनातून उत्पन्न

कालावधी/

ठिकाणः नवी दिल्ली

देनांक : १६ ऑगस्ट, २०२२

सर्वसमावेशक उत्पन्न

कालावधी/ वर्षासाठी करपूर्व नफा

वर्षासाठी

एकत्रिकरणाच्या प्रभाव देण्यासाठी पूनर्नमूद केला आहे.

सी | कालावधी / वर्षासाठी करोत्तर नफा

अपवादात्मक बाबी पूर्वी)

अपवादात्मक बाबींनंतर)

2. Whereas vide letter of acknowledgement of debt dated 02.06.2017 you have acknowledged your liability to the Bank to the tune of 2.15 Crore The outstanding stated above include further drawings and interest INR 1,88,27,760.95 + interest + other expenses etc till date. (Less Recovery if any).

3. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstanding for the quarter ended 31.12.2018. Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 31.03.2019 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

5. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating INR 1,88,27,760.95+ interest + other expenses etc till date. (Less Recovery if any) stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note. 6. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.

7. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above

provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act. 8. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without

limitation, the right to make further demands in respect of sums owing to us. "We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender/private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

एकत्रित

अलेखापरिक्षित

१,०६,६९०

२१,६३८

१७,२८३

१४,२८३

१७,२४९

९६,९६३

(अवार्षिक)

अलेखापरिक्षित

83,969

११,११२

८.७१६

6,604

संपलेली तिमाही

अलेखापरिक्षित

३० जून, २०२३ ३१ मार्च, २०२३ ३० जून, २०२२

१,२१,४५१

30,080

२५,०९२

२५,००३

90.097

९६,९६१

(अवार्षिक

संपलेली तिमाही

३० जून, २०२३ | ३१ मार्च, २०२३ | ३० जून, २०२३ |

अलेखापरिक्षित

40.037

१५,०९६

१२,६३७

१२,६७३

2.40

अलिप्त

Yours faithfully, (Subodh Kumar) **CHIEF MANAGER & AUTHORISED OFFICER BANK OF BARODA**

MAX MAX

(रु. लाखांत)

संपलेले वर्ष

३१ मार्च, २०२३

लेखापरिक्षित

४,५६,२६०

१,०६,३७२

१,१०,३५१

१,१०,३०३

९७,०९२

६४३.८६७

(वार्षिक)

११.३८

११.३८

(रु. लाखांत)

संपलेले वर्ष

३१ मार्च, २०२३

लेखापरिक्षित

१,९०,४६६

५६,३१४

६९,४३१

६९.५०१

बीएसई लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः २५ वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई- ४००००९. दरध्वनी: ०२२ २२७२ १२३३/३४ CIN: L67120MH2005PLC155188 वेबसाइटः www.bseindia.com • इमेलः bse.shareholders@bseindia.com

अठराव्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई- मतदान माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की बीएसई लिमिटेड (कंपनी)ची अठरावी वार्षिक सर्वासाधारण सभा (एजीएम) गुरूवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या सर्वसाधारण परिपत्रक क्र. 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 2/2022 आणि 10/2022 आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेल्या SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 आणि SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 च्या अनुषंगाने (यानंतर एकत्रितरित्या परिपत्रके असे संबोधित) नुसार प्रत्यक्ष गणसंख्येच्या पूर्ततेनुसार कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ सोबत वाचा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि अस्वीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ च्या विनियम ४४ ची पूर्तता करण्यासाठी आयोर्जित केली जाणार आहे.

परिपत्रकांची पूर्तता करत असताना आर्थिक वर्ष २०२२-२३च्या वार्षिक अहवालासोबत एजीएमची सूचना ज्या समभागधारकांचे इमेल पत्ते कंपनीचे रिजस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (आरटीए) / डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नॉदणीकृत आहेत अशा समभागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आले आहेत. कंपनीचा वार्षिक अहवाल एजीएमच्या सूचने सोबत कंपनीच्या वेबसाइटवर https://www.bseindia.com/investor_relations/annualreport.html, येथे www.nseindia.com (जिथे कंपनी नोंदणीकृत आहे) आणि www.evotingindia.com (ई- मतदान सुविधा देणारी एजन्सी) ("वेबसाइट्स") उपलब्ध आहे. गरूवार दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी (कट ऑफ दिनांक) प्रत्यक्ष / डीमॅटरलाइझ स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या समभागधारकांना खालील

कालावधीत सेंट्रल डिपॉझिररी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून पुरवल्या जाणाऱ्या सेवेद्वारे एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्य कामकाजावर खालील कालावधीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता येईल.

रिमोट ई- मतदानाला प्रारंभ:	सोमवार, २८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.०० पासून (स.)
रिमोट ई- मतदान समाप्त:	बुधवार, ३० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (सां)

त्यानंतर सीडीएसएलकडून रिमोट ई मतदान सुविधा बंद केली जाईल आणि समभागधारकांना दिलेल्या तारीख आणि वेळेनंतर ई मतदान करता येणा नाही. वरील बाबींखेरीज अंतिम तारखेला समभाग धारण करणाऱ्या, रिमोट ई मतदानाद्वारे एजीएमपूर्वी मतदान केलेले नाही अशा समभागधारकांसार्ठ -मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल. कट ऑफ दिनांकानुसार कंपनीच्या समभागधारकांना सीडीएसएलकडून देण्यात येणाऱ्या व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहता येईल.

व्हीसी/ ओएव्हीऍमद्वारे ई-मतदान आणि सहभाग घेणाऱ्या सभासदांसाठी माहितीचा तपशील एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष स्वरूपात् समभाग धारण करणाऱ्या समभागधारकांना आपले पॅन, इमेल पत्ता, बँकेचे तपशील, टपाली पत्ता, मोबाइल क्रमांक, नामनिर्देशन पत्र इत्यादी सेबी परिपत्रक क. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 दिनांक ९६ मार्च २०२३ नुसार अद्यावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. असे करण्यात अपयश आल्यास परिणामी आरटीएकडून प्रत्यक्ष स्वरूपात समभागधारकांचे फोलिओ गोठवले जातील. समभागधारकांना संपूर्ण भरलेला ISR-1 अर्ज आवश्यक त्या पुराव्यांसह आरटीए कैफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, युनिट बीएसई लिमिटेड, सेलेनियम टॉवर, बी- प्लॉट ३१-३२, गचीबावली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, हैदराबाद- ५०००३२ येथे पाठवून नोदणीकृत/ अद्ययावत करावेत किंवा कागदपत्रांच्या ई-स्वाक्षरीकृत प्रती त्यांच्या आरटीएकडे नोदणीकृत इमेल पत्यावरून einward.ris@kfintech.com येथे पाठवाच्यात. ISR-1 च स्वरूपत आरटीएच्या वेबसाइटवर https://karisma.kfintech.com/downloads/2Form_ISR-1.pdf येथे आणि कंपनीच्या वेबसाइटवर https://www.bseindia.com/investor_relations.html येथे उपलब्ध आहेत.

कंपनीच्या एजीएममध्ये ठराव मंजूर झाल्यास, आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी अंतिम लाभांश देण्यासाठी शुक्रवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२३ ही नोंदणी नारीख निश्चित केली आहे. या तारखेस असलेले सभासद लाभांशासाठी पात्र राहतील.

कोणतीही व्यक्ती सदर सूचना जारी करण्यात आल्यानंतर कंपनीची समभागधारक झाल्यास आणि कट ऑफ दिनांकास समभाग धारण करत असल्यास असे सभासद वेबसाइटवंरून सूचना डाऊनलोड करू शकतात आणि सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे व्हीसीद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहून ई-मतदान करू शकतात.

ई-मतदानासंबंधी कोणतेही प्रश्न आणि/ किंवा तक्रार असल्यास समभागधारक www.evotingindia.com या सीडीएसएल वेबसाइटच्या माहिती विभागांतर्गत वारंवार विचारलेले प्रश्न (एफएक्यू) पाहू शकतात किंवा श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई- ४०००१३ यांच्याशी संपर्क साधृ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे इमेल पाठवू शकतात तसेच कोणत्याही स्पष्टीकरणासाठी १८०० २२ ५५ ३३ या टोलमुत

संचालक मंडळाच्या आदेशान्वये बीएसई लिमिटेडकरीता स्वाक्षरी/-

स्थान : मुंबई दिनांक : ८ ऑगस्ट २०२३

विशाल भट कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(₹ कोटीत

तपशील			संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या वर्षासाठी
	३० जून, २०२३	३१ मार्च, २०२३	३० जून, २०२२	३१ मार्च, २०२३
	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१ प्रवर्तनातून चालू ऑपरेशन्सतून एकूण उत्पन्न	४,२१८	8,800	३,९९५	የ६,७८९
२ चालू ऑपरेशन्सतून अपवादालक वावीपूर्वीचा नफा, सहयोगी कंपनी आणि संयुक्त				
उपक्रमाच्या नफा / (तोटा) चा हिस्सा आणि कर	080	६७३	ሪያሪ	२,७४२
३ चालू ऑपरेशन्सतून करापूर्वीचा नफा	989	६८६	७९७	२,७४०
४ चालू ऑपरेशन्सतून करानंतरचा नफा	40८	६९४	६४१	२,४५२
५ वंद ऑपरेशन्सतून करानंतरचा नफा/(तोटा)	9	(२)	(8)	(१८)
६ कालावधीकरिता नफा (४+५)	460	६९२	६ ३७	२,४३४
७ कालावधीकरिता एकूण [ं] व्यापक उत्पन्न	१,५०७	४०९	(१८८)	१,९०३
८ भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ १०चे दर्शित मूल्य)	२५५	२५५	રુપુષ	રુપુષ
९ इतर भांडवल आणि नॉन कंट्रोलींग इंट्रेस्ट				२०,३८७
१० प्रती समभाग प्राप्ती				
– मूळ आणि सौम्यीकृत (चालू ऑपरेशन्ससाठी) ₹	२०.५३*	२७.९१*	२३.२८*	९१.६६
- मूळ आणि सौम्यीकृत (बंद ऑपरेशन्ससाठी) र	0.34*	*(٥٠.٥)	(०.१६)*	(१७.०)
– मूळ आणि सौम्यीकृत (चालू आणि बंद ऑपरेशन्ससाठी) ₹	२०.८८*	२७.८३*	२३.१२*	९०.९५
* वार्षिकीकृत नसलेले			.	

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या वर्षांसाठी
	३० जून, २०२३	३१ मार्च, २०२३	३० जून, २०२२	३१ मार्च, २०२३
१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,१३५	१,३०२	१,२२५	४,९३०
२ करापूर्वीचा नफा	४०६	२४९	४९५	१,२६५
३ करानंतरचा नफा	३२८	२१३	३८१	१,०२७
^४ कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	१,१३३	(२१)	(828)	९६८
५ भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ १०चे दर्शित मूल्य)	२५५	ેર44	ે રક્ષ	રુપુષ
६ इतर भांडवल				१५,७३७
७ प्रती समभाग प्राप्ती				
– मूळ आणि सौम्यीकृत ₹	१२.८८*	८.३५*	१४.९६*	४०.३१
* वार्षिकीकृत नसलेले				

ठिकाण : मुंबई

संपलेल्या तिमाही करीता अलेखापरिक्षित एकत्रित आणि लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाही करीता अलेखापरिक्षित एकत्रित आणि लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्पाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेवसाईट (www.nseindia.com and www.bseindia.com) आणि कंपनीची वेवसाईट (www.tatachemicals.com) येथे उपलब्ध आहे.

वरील परिणामांमध्ये वित्तीय निष्कर्षाचा लेखा समितीने आढावा घेतला असून कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ७ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना मान्यता दिली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानसार

व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

दिनांक : ७ ऑगस्ट २०२३

(₹ कोटीत

सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रीक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह वरील माहिती ही ३० जून २०२३ रोजी

टेली: +९१ २२ ६६६५८२८२ वेबसाईट: www.tatachemicals.com

CIN:- L24239MH1939PLC002893 ईमेल: investors@tatachemicals.com

टाटा केमिकल्स लिमिटेड आर • मुकुंदन

टाटा केमिकल्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यलय : बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई - ४०० ००१.

मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्युट लिमिटेड

डीआयएनः ००२०३५९७

अभय सोई

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव